

Verz. d. B. H. No. 434. ०भागतव Mack. Coll. 1, 34.

जैमिनीय adj. zu Īaimini in Beziehung stehend Verz. d. B. H. No. 764. Z. d. d. m. G. 2, 342 (No. 202). pl. Bez. einer Schule des SV. Ind. St. 3, 274.

जैमूत adj. zu Gimūta (N. pr.) in Beziehung stehend MBh. 3, 3845.

जैयट m. N. pr. des Vaters von Kaijaṭa Verz. d. B. H. No. 726. जैगट Z. d. d. m. G. 7, 164. जैयट ein Mediciner Verz. d. B. H. No. 941.

जैव (von जीव) adj. f. ई zum Jupiter in Beziehung stehend VARĀH. BRH. 8, 16. 17, 20. SŪRAS. 1, 42. 43.

जैवत्पायन patron. von जीवत्त P. 4, 1, 103. ÇAT. BR. 14, 7, 2, 26. — Vgl. जैमत्त.

जैवत्पायनि von जीवत्त gaṇa कर्णादि zu P. 4, 2, 80.

जैवत्ति patron. von जीवत्त P. 4, 1, 103.

जैवत्ति (von जीवत्त) patron. des Pravāhaṇa ÇAT. BR. 14, 9, 4, 1 (जैवत्त). KHĀND. UP. 1, 8, 1. 5, 3, 1.

जैवात्क Uṇ. 1, 80. 1) adj. a) *langelebend, dem man langes Leben wünscht* Uṇ., Sch. AK. 3, 1, 6. TRIK. 3, 3, 23. H. 479. an. 4, 14. MED. k. 190. im voc. DAÇAK. 93, 12. — b) *dünn, mager* (कृश; vgl. 2, c) TRIK. H. an. MED. — 2) m. a) *der Mond* Uṇ., Sch. AK. 1, 1, 2, 16. 3, 4, 4, 11. TRIK. H. 103. H. an. MED. — b) *Kämpfer* (als Synonym von *Mond*; vgl. AK. 2, 6, 32). — c) *Ackerbauer* (कृषीवत्; vgl. 1, b) Uṇ., Sch. — d) *Heilmittel* H. an. Arzt Uṇ., Sch. — e) *Sohn* UṇĀDIB. im SAṆKSHIPTA. ÇKDR. — Vgl. जीवात्.

जैवि von जीव gaṇa सुतंगमादि zu P. 4, 2, 80.

जैविये patron. von जीव gaṇa प्रुमादि zu P. 4, 1, 123.

जैविव adj. von जिबु WILS.

जैव्याशिनिये patron. von जिब्याशिन् P. 6, 4, 174. gaṇa प्रुमादि zu P. 4, 1, 123.

जैव्य (von जिब्या) n. *Falschheit, Betrug* HĀLITA in VJAYAMĀRAT. 12, 2 (ebend. 11, 15. 18 fälschlich जिब्या). M. 11, 67. JĀGĪ. 3, 229.

जैव्य (von जिब्या) adj. *auf der Zunge befindlich, zur Zunge in Beziehung stehend*: मल H. 632.

जैव्यक von जिब्य P. 4, 2, 104, VĀrtt. 33, Sch.

जैव्यकात adj. von जिब्यकात् P. 4, 1, 73, VĀrtt. 4.

जैव्य (von जिब्या) n. *Zungengenuss* BRĀG. P. 4, 29, 54. 7, 6, 13. 13, 18.

जैगू (von 2. गु) adj. *lobsingend*: अनुत्तुत्तुणां वयत् जोगुवामपः RV. 10, 53, 6.

जोङ्ग n. *Aloeholz* HĀR. 104. जोङ्गक n. dass. AK. 2, 6, 2, 28. TRIK. 2, 6, 36. H. 640.

जोङ्गट m. *die Geiüste einer schwangeren Frau* HĀR. 219.

जोङ्गट m. 1) Bein. Çiva's TRIK. 1, 1, 45. जोङ्गट्ट und जोङ्गट्टि H. Ç. 43. — 2) = महाव्रतित्नु TRIK. 2, 7, 14. Nach dem Ind. = उरस्कट *die über die Schulter getragene Opferschnur*; nach WILS. ein grosser Asket. Die letztere Bed. ist wahrscheinlicher, da das Wort wohl mit जूट zusammenhängt und da auch sonst Büsser und Çiva durch dasselbe Wort bezeichnet werden.

जोड Kinn: झ०, झय०, एक०, खर०, गो०, मर्कट०, मूकर०, कस्ति० VJUTP. 205. fg. — Vgl. जकिजोड.

जोनराज (जोन N. pr. + राज) m. N. pr. des Verfassers einer Rāḡgātaraṅgiṇī GILD. Bibl. 243. Verz. d. B. H. No. 866.

जोन्नाला f. = यवनाल und wohl auch daraus entstanden; N. einer Pflanze, *Andropogon saccharatus Roxb.*, H. 1178. जोन्नाला v. l.

जोल eine best. Mischlingskaste: जोलाजाति, जोलात् Verz. d. Oxf. H. 22, a, 24.

जोष (von 1. जुष् 1) m. *Zufriedenheit, Billigung, Genüge*: का राय-द्वैत्राश्रिणा वां को वां जोष उभयोः RV. 1, 120, 1. Gewöhnlich in Verb. mit den Präpositionen a) आ (nachstehend) *zur Genüge, zur Zufriedenheit*: तवाहमम् जतिभिः सचेय जोषमा RV. 8, 19, 28. जोषमा सुतस्य मत्स-ति 83, 6. 7, 43, 4. स पुष्टिं याति जोषमा चिकित्वा 1, 77, 5. — b) अनु *nach Lust, freudig*: पयो रदतीरनु जोषमस्मि दिवे दिवे धुनेयो यत्तुर्वयम् RV. 2, 30, 2. मन्दस्व क्वात्रादनु जोषमन्धसः 37, 1. उषो वरं वरुसि जोषमनु 6, 64, 5. 66, 4. 5, 33, 2. 9, 72, 3. VS. 2, 17. — 2) जोषम् (जोषम् gaṇa स्व-रादि zu P. 4, 1, 37) adv. a) *nach Belieben; leichtlich*: (उषाः) प्रदीप्योना जोषमन्याभिरिति RV. 4, 113, 10. अर्वादिप्यो करिभिर्जोषमीर्यते 10, 96, 7. न वा स मामप जोषं जभार 4, 27, 2. = सुखे AK. 3, 4, 22 (20), 12. H. an. 7, 39. MED. avj. 59. स्तुतौ (प्रशंतायाम्) und लङ्गने H. an. MED. — b) in Verb. mit आम् *sich ruhig —, still verhalten, stillschweigen*; जोषम् = तूष्णम् AK. H. 1528. H. an. MED. जोषमास्त्व MBu. 2, 2431. 7, 2840. 9162. 8. 1835. 13, 381. किमिति जोषमास्यते ÇĀK. 66, 16. — Vgl. अजोष, यजोषाम्-जोषक s. काल०.

जोषण (von 1. जुष् 1) n. a) *das Gefallen - Finden an Etwas*: तज्जो-षणात् BRĀG. P. 3, 23, 25. — b) *das Auswählen*: भूमि० ÇAT. BR. 13, 8, 4, 6. 4, 11. PĀR. GRH. 3, 10. — 2) f. आ *der Ausdruck der Befriedigung u. s. w. durch das Wort जुष्*: जोषणाम्भुति KĪTJ. ÇR. 5, 12, 16.

जोषयित् (vom caus. von 1. जुष् nom ag. f. ०त्री so v. a. जोष्टर ÇAT. BR. 9, 2, 2, 10. Nir. 9, 41, 42.

जोषयितव्य (wie eben) adj. *worüber man sich besinnen —, was man überlegen muss*: जोषवाकमित्यविज्ञानामधेयं जोषयितव्यं भव-ति das Wort जो० bedeutet unverständliches (Reden), worüber man sich besinnen muss, Nir. 5, 21.

जोषवाकं (जोष + वाक) m. *beliebiges, leichtes oder sinnloses Gerede, Geplauder* Nir. 5, 21. जोषवाकं वदतः पन्नकोषिणा न देवा भुसर्गश्चान् RV. 6, 89, 4.

जोषम् (von 1. जुष्) s. विजोषम्, सजोषम्.

जोषा f. = योषा *Weib* KHĀNDRA bei UGĒVAL. zu UṇĀDIS. 3, 62. ÇABDAR. im ÇKDR.

जोषिका f. = जालिका *ein Bündel junger Knospen* ÇABDAR. im ÇKDR. कोषिका v. l. WILS.

जोषित् f. = योषित् *Weib*; auch जोषिता f. ÇABDAR. im ÇKDR.

जोष्टर (von 1. जुष्) vereinzelt auch जोष्टर, nom. ag. *liebend, hegend, pflegend*: (मनीषाः) उपैमस्युर्जोष्टर इव वस्वः RV. 4, 41, 9. देव्याय धूर्त्रं जो-ष्ट्रे VS. 17, 56. धियो जोष्टरम् 28, 10. du.: देवी जोष्ट्री 21, 51. 28, 15. 38. Nir. 9, 40. ĀÇV. ÇR. 2, 16. ÇĀKKA. ÇR. 8, 18, 6.

जोष्य (wie eben) adj. *woran man Gefallen findet, willkommen, befriedigend*: विश्वा ते अनु जोष्या भूनाः RV. 4, 173, 8. — Vgl. अजोष्य, जुष्य.

जोहूत्र (von हू) adj. *laut rufend*: अश्व हेल्विहर्नद RV. 4, 118, 9.